

INANCE

Regd Office: 3rd Floor, A-514, TTC E:Contactus@ggofinance.com/V

[Regulation 47(1) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

# EXTRACT OF UN-AUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE

hs na

QUARTER ENDED DECEMBER 31, 2024					
BSE Code - 538646 Amou				mount in Lakh	
S.	Doubleston	Quarter ended	Year to date figures (01/04/2024	Previous	Correspondin 3 months ended in the

Particulars R (01/10/2024 previous year (01/10/2023 to to Year

to

31/12/2024)

94.00

66.67

66 67

695.28

31/12/2024)

(Un-

. 2000 101411110001 20002400	
C Industrial Area, MIDC, Mahape,	Navi Mumbai - 400701
Website:www.qgofinance.com/Tel	No.: +91-8657400776

- CIN: L65910MH1993PI C302405

- (Un-audited) 408.25 1409.49 1239.07
- (Audited) (Un-audited) audited) 358.12

ending

31/03/2024

- 317.79 336 58
- 94 00 91.75
  - 317.79 336.58 91.75

31/12/2023)

- 230.17 265.39 68.71
- 230.17 265.39 68.71
- 695.28 695.28 695.28
- 848.81
- 0.96 3.31 3.82 0.99 0.96 3.31 0.99 3.82

#### Notes: The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of

S

1

2

4

5

6

7

Total Income (including Revenue from

Net Profit / (Loss) for the period (before Tax. Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year

Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued

Operations and other Income)

Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or

Extraordinary items)

**Equity Share Capital** 

operations) -Basic

Diluted :

- Directors at its meeting held on 10th February, 2025 pursuant to regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, as amended. The financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards prescribed under secction 133 of the Of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time and other recognised accounting practices generally accepted in India along with the circulars, guidelines and directions issued by the Reserve Bank of India (RBI) from time to time. There is no change in the policy.
- The Company operated in Financing and Investing sector which is a single Business Segment in accordance with Ind AS- 108" Operating Segment" notified pursuant to Companies (Accounting Standards) Rules, 2015
- The Company has not acquired or transferred any loan during period ended December 31, 2024. Accordingly, disclosures pursuant to RBI circular RBI/DOR/2021-22/86 /DOR.STR. REC.51/21.04.048/2021-22 dated September 24, 2021 are not considered applicable.
- During the Quarter, the company has not alloted any Non Convertible Unsecured Debentures. The Total Loan Booked till 31.12.2024 is of Rs. 98,64.49,087/- . The Total Outstanding Non
- Convertible Debenture as on 31.12.2024 is of Rs. 83,40,00,000/-. The Board of Directors, at its meeting held on February 10, 2025, has declared the 3rd interim dividend of Rs. 0.15 (1.5%) per equity share on the face value of Rs. 10 each. Further, the 1st interim
- dividend was declared on July 29, 2024, at Rs. 0.15 (1.5%) per equity share on the face value of Rs. 10 each, and the 2nd interim dividend was declared on November 4, 2024, at Rs. 0.15 (1.5%) per equity share on the face value of Rs. 10 each. 7. Figures for the Previous period have been regrouped/re-classified to confirm to the figures of the
  - current period. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of



For Qgo Finance Limited SD/-Rachana Singi **Managing Director** 

DIN: 00166508

# रोज वाचा

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH)

Aged 44 years, Occ: Business, Indian Inhabitant Mumbai, residing at Room No. 8, 321/C. Ramlavat Chawl. N.I. Road Chincholi Bunder Malad (W)

MR. RAISAHEB BASUDEV MAURIYA

Mumbai-400064. ..Plaintiff

Versus MR. BHAVANI SHANKAR MALLAH Age: 60 Years, Occ: Business Indian Inhabitant Mumbai, Residing at Ramlavat Chawl, R.N.9,

...Defendan

#### The Defendant abovenamed,

Malad (W), Mumbai-400064

Whereas the Plaintiff abovenamed has instituted the su against the Defendant praying therein that it may be declared by this Hon'ble Court that the Plaintiff is a tenant in respect the Suit premises i.e. Room No. 8,321/C, Ramlavat Chawl N.L. Road, Chincholi Bunder, Malad (W), Mumbai-40006and for such other and further reliefs.

You are hereby summoned to file your Written Stateme within 30 days from service of summons and to appear before the Hon'ble Judge Presiding in **Court Room No. 34** 6th Floor, Court of Small Causes, Anant Kanekar Marg Bhaskar Building, Bandra (East), Mumbai-400051 in perso or by authorized Pleader duly instructed and able to answe all material questions relating to suit or who shall be accompanied by some other person able to answer all sucl guestions on 27th February 2025 at 02.45 PM, and appea before the Court Room No. 34 to answer the above name Plaintiff, and as the day fixed for your appearance i appointed for the final disposal of the suit, you must b prepared to produce all your witnesses on that day and you will bring with you or send by your pleader, any documents o which intend to rely support of your defence and you are nereby required to take notice that in default of filing writte statement, or your appearance on the day before mentioned the suit will be heard and determined in your absence and also take notice that in default of your filing an address for service on or before the date mentioned you are liable to ave your defence struck out.

You may obtain the copy of said Plaint from Court Room No. 34 of this court.

Given under the Seal of Cou this 12th day of November, 2024

R. K. Kulkarr

Place: Mumbai



SEAL

#### AJCON GLOBAL SERVICES LIMITED

REGD. OFE: A-408, Express Zone, A Wing, Cello- Sonal Realty Near Patel's, Western Express Highway, Goregoon (E), Mumbai-400063.

CIN: 1.74140MH1986PLC041941 Tel: 022 - 67160400 Fax: 28722062 Website: www.ajcono nline.com Email : ajcon@ajc

■ Stock & Currency Brokers ■ DP ■ Merchant Bankers ■ Corporate Advisors Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months ended 31.12.2024 (₹. In Lakhs

Sr.	B = 1	Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended
No.	Particulars	31.12.2024	31.12.2024	31.12.2023
		Unaudited	Unavdited	Unaudited
1	Total Income from Operations	348.39	1394.82	373.98
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)		180.86	39.77
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
(after Exceptional and/or Extraordinary items)		36.33	180.86	39.77
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
	(after Exceptional and/or Extraordinary items)	27.18	135.34	29.75
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income	05.70	404.00	00.07
	(after tax)]	25.72	131.82	28.97
<u>ا</u> ه.	Equity Share Capital	611.62	611.62	611.62
_	(Face Value per share Rs. 10 each)	011.02	011.02	011.02
1.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of			
	the previous year	1683.07	1683.07	1683.07
8.		1003.07	1005.07	1003.07
10.	(for continuing and discontinued operations)			
	(Basic & Diluted)	0.42	2.16	0.47
$\Box$	(Daoio a Dilatoa)	0.72	2.10	0.77

Brief of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Nine Months ended

•	J I .	12.2024 is as follows.		(₹. In Lakhs)		
	Sr. No.		Quarter Ended	Nine Months Ended	Quarter Ended	
INO	NO.		31.12.2024	31.12.2024	31.12.2023	
			Unaudited	Unaudited	Unaudited	
	1.	Income from Operations	315.25	1307.99	347.22	
	2	Profit Before Tax	24.51	151.04	33.10	
	3	Profit After Tax	18 34	113 03	24 77	

The above results have been reviewed by Audit Committee and approved by Board o

Directors at their meeting held on 10.02.2025. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarte and Nine Months ended 31.12.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 c the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31.12.2024 are available on the websites of the Stock Exchange(s) i.e. www.bseindia.com and on Company's websit i.e. www.ajcononline.com



For Ajcon Global Services Limited Kaushal Shukla **Company Secretar** A3923

# CUPID

**Cupid Breweries and Distilleries Limited** CIN: L51900MH1985PLC036665

Place : Mumbai

Kandivali West, Mumbai 400067 Contact: +91 8097894999. Email: infosec@cupidalcobev.com Website: www.cupidalcobev.com

NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENERAL MEETING "EOGM" AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Extra Ordinary General Meeting (EOGM) of the Members of the Company will be held on Tuesday, 04th March, 2025 at 12:00 Noon at Kilachand, Conference Room, 2nd Floor, Indian Merchan Chambers Building, Opposite Churchgate Railway Station, Mumbai-400020, to transact the business as set out in the Notice of EOGM dated Friday, 07th February, 2025.

The completion of dispatch of Notice of the EGGM has been completed through electronic mode on February 10,2025 to all those members who have registered their email address with the Company/Depository Participant(s) and have been dispatched to all other members at their registered address in permitted manner dembers holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date of Tuesday, 25

February, 2025 may cast their vote electronically on the business as set out in the Notice of the EOGM through voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) from a place other than the venue of the EOGM (remote e-Voting).

In Compliance with the relevant provisions of the Act, Rule 20 of the Companies (Management and Administration Rules, 2014, Secretarial Standards and Regulation 44 of the SEBI Regulations the facility for e-voting in respect o business to be transacted at the EOGM is being provided by the Company through CDSL.

The remote e-Voting shall commence on Saturday, 01st March, 2025 at 09.00 A.M. IST and ends on Monday, 3st March, 2025 05:00 P.M. IST. The remote e-Voting module will be disabled thereafter. Once the vote is cast by the member on a resolution, member shall not be allowed to change the same subsequently. Any person who acquire shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice of the EOGM and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, 25th February, 2025 may obtain the login ID and password by sending a request at www.evotingindia.com. However, if a person is already registered with CDSL then exist user ID and password can be used for casting vote.

The facility for voting by use of ballot paper shall be made available at the EOGM. The members who have cast their vote by remote e-Voting prior to the EOGM may also attend the EOGM but shall not be entitled to cast their vote again and a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners. naintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting and vote at the EOGM by use of ballot

A member can also download the Notice of EOGM from the Company's website www.cupidalcobev.com or from CDSL's website <a href="https://www.evotingindia.com">https://www.evotingindia.com</a> or BSE website <a href="https://www.bseindia.com">www.bseindia.com</a> M/s. Bhumika& Co., Practicing Company Secretary (COP: 19635) has been appointed as the Scrutinizer to scrutinize

the remote e-voting' process and voting at the EGM, in a fair and transparent manner The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website of the Company a

www.cupidalcobev.com and on the website of CDSL www.evotingindia.com immediately after the declaration o result by the Chairman or a person authorized by him in writing.

In case of any queries, you may refer Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting use manual for Members available at the download Section of www.evotingindia.com or call on toll free no.: 1800-2 5533 or contact Mr. Rakesh Dalvi, Deputy Manager, Central Depository Services (India) Limited, 17th Floor, Phir Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001, Tel: 22728588, Email: helpdesk.evoting@cdslindia.co

By Order of Board of Directors For Cupid Breweries and Distilleries Limited

Sachin Rawat Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE

namely:1. Mr. Shadab Nazir Gaibi (son

. Mrs. Naushaba Faiyaz Madre (daughte

i. Mrs. Najiba Shaifulla Davar (daughter

nave relinquished their respective shares n favor of Mr. Nazir Mohamed Gaibi

making him the sole and absolute owner of the said flat. Any person or entity having

iny claim, right, title, or interest in respect of the said flat is hereby required to make

such claim in writing, along with supporting documents, within 14 days from the date

of publication of this notice, to the Secretary

Yari Road, Versova, Andheri West, Mumba

400061.If no claim is received within the

stipulated period, the Society shall proceed

with the transfer of ownership of the said flat

n favor of Mr. Nazir Mohamed Gaibi, and no

Issued by

Date: 11.02.2025

objections shall be entertained thereafter

Juniter Cooperative Housing Society Ltd

Place: Mumbai

Yari Road, Versova, Andheri West, Mumbai - 400061

PUBLIC NOTICE

at flats bearing no. G-2, G-3, 102 and 203 i

ne residential society Shiv Ashish CHS Ltd

ocated at Chandan Park, Bhavander East

which was constructed by our client Regency

has come to our clients notice that som

ndividuals are fraudulently attempting

srepresent the status of these flats b

eating false and fabricated documents t

acilitate transactions, including but no

nited to sale, purchase, loan sanctions, N

Objection Certificates (NOC), renta

We, as the legal representatives of the builded categorically warn all individuals, financia

institutions, and the general public that; Any transaction related to aforesaid flats

estion, including but not limited to the sale

rchase, mortgage, lease, rental, or creatio

f any third-party rights, is strictly prohibite

ther third-party right creations.

reements, leases, mortgages, charges, an

Developer, have not been sold and are no

vailable for any transaction at this time

iter Cooperative Housing Society Ltd

Bhojwani Rajkumar Hasso coowner of Flat No 004-B Ashwini has applied for a duplicate share This is to notify the general public that Juniter Cooperative Housing Society certificate. Any person having Ltd., Yari Road, Versova, Andheri West Mumbai - 400061, has been approached objection to this may send in their written objection within 15 days to Mr. Nazir Mohamed Gaibi, Mr. Mohamed Gaibi, aged 76 years, residing at Flat No. 403, A Wing, Ratnakar CHS Ltd., Yari Road, Andheri West, The Secretary/ Chairman Apna Ghar Unit no 5 CHSL swami Mumbai - 400061 for the transfer of Samartha Nagar, Andheri West ownership of Flat No. 601, Jupiter CHS Mumbai 400053. Ltd., in his name. The transfer is sought based on a Release Deed dated Place: Mumbai Date:11.02.2025 5th February 2025, wherein the lega

**Notice** 

#### LOST & FOUND

I ATUL J. KAPADIA hereb declare that I have lost / Misplaced original Fixed deposit certificate issued by HDFC BANK in the name of Mv Late Mother Mrs. Malti Jamnadas Kapadiya, Certificate No. BO8573990.

The Police complaint has bee odged at MHB Colony Police Station, Borivali, vide Complaint No 12451/2025, Dated 10/02/2025.

If anyone finds the same pleas ontact

#### 9820503098

जाहीर नोटीस सर्व लोकांना हया नोटीसीने कळविण्यात येते की मला मिळालेल्या माहितीनुसार ,गाव-कामप तालुका-वसई , जिल्हा- पालघर , येथील जमीन सर्व्हे क्रमांक - ५५/१/३/अ/१, क्षेत्र हे.आर. ०-२१-७५ हया जिमनीचे मे. कामण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एलएलपी तर्फे पार्टनर श्री शोएब सुलेमान सुबा आणि इतर हे मालक आहेत आणि मालकांना उक्त जमीन विकसित करण्याचा मानस आहे आणि त्यासाठी वसर्ड विरार शहर महानगरपालिकेकडन प्रश्वानगी घेण्याच

प्रक्रिया सुरू आहे. तरी,कोणत्याही<sup>ं</sup> पक्ष/व्यक्ती यांना आक्षेप, दावा अधिकार असल्यास खालील पत्त्यावर लिखित ख्वरुपात स्वाक्षरी पुराव्यासह वृत्तपत्रात ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत यावे.जर उपरोक्त आक्षेप नोटीसच्या १४ दिवसांच्या आत नोंदवला गेला नाही तर सदर जिमनीचा व्यवहार हरकत विरहीत आहे किंवा हरकत असल्यास सोङ् दिली आहे असे समजण्यात येईल आणि मे. काम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स एलएलपी तर्फे पार्टनर श्री शोएब सुत्रेमान सुबा आणि इतर यांकडे सदर जिमनीचे मालकी आणि हक्क निर्निवाद आहे असे मानले जाईल आणि पक्षकार त्यांचे व्यवहार पूर्ण

करतील हयाची नोंद घ्यावी. सही/ श्री . तुषार आर . पाटील वकील पत्ता : बी/१६, ईश कृपा बिल्डिंग,मुळगाव, तालुका- वसई जिल्हा - पालघर वसई

पश्चिम ४०१२०९ nd shall be considered void ab initio (froe beginning). The builder has not authorized any sale

transfer, mortgage, or other dealings regarding aforesaid properties, and any such tempts made by unauthorized individuals tities shall be unlawful.

Any person, institution, or entity involved i ch transactions, despite this notice, shall b iable for all legal costs, consequences, and amages arising out of such fraudulent an nlawful actions.

We also caution that any financia institutions, banks, or other entities granting loans, mortgages, or other financial facilities against aforesaid flats, based on fabricate cuments or unauthorized transactions, wi be held responsible for any losses, lega sequences, and liabilities that may a The society members, management, an residents are urged to be vigilant and report any suspicious activities related to these flat to the concerned authorities immediately.

This notice serves as a formal and fina warning to all concerned parties to refrain from engaging in any form of transaction with respect to the aforementioned flats, if done so our client will initiate appropriate Civil and roups of people, institutions and/or entities.

Dated this 11th February 2025 ADVOCATE HARSH PATADIA

Advocate for Regency Develope H.G.Patadia & Associates

# जाहीर सूचना

गमच्या अशिलांच्या वतीने येथे सचना देण्यात येत आ की स्वर्गीय श्री. अविनाश सिंग यांचे खालील अनुस्ची ामुद मालमत्तेमधील अधिकाराची चौकशी व पडताळण . मही करीत आहोत. श्री. अविनाश सिंग यां २१ १० २०१७ रोजी निधन याले श्री अविनाण सिंग गंच्या पश्चात कायदेशीर वारसदार **१) श्रीमती गीता सिंग-**पत्नी व २) श्री. पवन कुमार सिंग-मुलगा

मर्व कायदेशीर वारमदार अर्थात श्रीमती गीता सिंग ग्रानी त्याचे अधिकार, शेअ हित **श्री. पवन कुमार सिंग,** मयताचा मुलगा यांच्या नाव मक्त केले. जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्तेबाब . गरसाहक, शेअर, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीहक्ष रवाना. बक्षीस. ताबा किंवा अन्य इतर प्रकारे काह तवा किंवा अधिकार असल्यास त्यांनी खालीत सर्व आवश्यक दस्तावेजांसह कळवावे. अन्यथा अश राव्यांच्या संदर्भाशिवाय व्यवहार पुर्ण केला जाईल आणि जाईल आणि आमच्या अशिलांवर बंधनकारक असणा

# वर संदर्भीत मालमत्तेची अनुसूची

म्लॅट जागा क्र.७१. क्षेत्रफळ ३६० चौ.फ. कार्पेट क्षेत्र 9वा मजला, बी विंग, इमारत क्र.६, गोकुळ सेक्टर-७ मेत्तल एन्क्लेव्ह, नायगाव पुर्व, जमीन जुना सर्व्हे क्र.२५४ नवीन सर्व्हे क्र. २७९, हिस्सा क्र.१ए,२,३, जुना सर्व्हे ह.२५५, नवीन सर्व्हे क्र.२८०, हिस्सा क्र.३,४, तालुक वसर्द जिल्हा पालघर

**दिनांक:** ११.०२.२०२५ ॲड, सी.व्ही, तिवार (चंद्रकला-एन-असोसिएटस्) वकील उच्च न्यायालय मुंब एफ-00२, सोनम युनिक इमारत, न्यू गोल्डन नेस्ट भाईंदर (पूर्व), ठाणे-४०११०५

# PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client MR. PRAFUL L. MOTA (Proprietor of M/S MAYUR SPRAY PAINTS) is the owne Unit No.F/7, Marol Nanddham Udyog remises Co.Op Society Ltd., Marol Maros load, Andheri East, Mumbai - 400059. and that my client along with his other partne

of M/S MAYUR SPRAY PAINTS had acquire and purchased from (1) MR. SHIVRAN RAMCHANDRA SHINDE (2) MR. JAYANT SHIVRAM SHINDE (3) MR. RAJENDRA SHIVRAM SHINDE (4) MRS. SUREKHA SHANKAR SHINDE carrying on business in artnership in the firm name and style of M/S SHA PLASTICS vide Agreement dated 28 January 1985 for and in respect of premise being and situated Unit No.F/7, Marol Nanddham Udyog Premises Co.Op Society Ltd., Marol Maroshi Road, Andheri East, umbai-400059.

and that my client wishes to declare that the old greement executed between M/s. Asian uilders and MR. ASHWIN KUMAR P. SHAF dated 21-07-1969 and Agreement made and xecuted between MR. ASHWIN KUMAR F HAH and MR. SHIVRAM RAMCHANDR SHINDE and Others carrying on business i artnership in the firm name and style of M/S ISHA PLASTICS dated 24-01-1985 has bee

lost or misplaced and are not traceable. All person having any claim, right, title, interes in or against by way of inheritance, mortgage possession, sale, gift, lease, tenancy, lier charges, trust or easement or otherwise in relation to the said unit by virtue of the los Agreements mentioned above howsoever ar reby required to make the same known to the ndersigned having office at 166/1 Nizamuddin Building, Opp. Unwala Compound Pine Road, Kurla (W), Mumbai - 400070 withi 5 days from the date hereof, failing which the claim of such person/s will be deemed to have een waived and/or abandoned or given up ar

ANSARI SHAKEEI Date: 11/02/2025 ADVOCATE HIGH COURT

#### सर्व संबंधितांना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील **(१) श्री. अमित सुरेश चावडा** व

नन्यथा असे दावा अस्तित्वात नाही असे समजून

ऱ्याग केले आहेत असे समजले जाईल आणि सदर

खोलीबाबत दाव्यांच्या संदर्भाशिवाय विक्री/खरेदी

सही/-

राजेंद्र बी. गायकवाड

वकील उच्च न्यायालय

खोली क्र.डी-४६, मिलाप कोहौसोलि.,

प्लॉट क्र.१८३, सेक्टर-१, चारकोप,

कांदिवली (प.), मुंबई-४०००६७.

ठिकाण: मुंबई

यवहार पुर्ण केले जाईल.

दिनांक: ११.०२.२०२५

(२) श्रीमती इला सुरेश चावडा हे खोली क्र.डी-जाहीर सूचना ४४, चारकोप(१) जय योगेश्वरी कोहौसोलि., प्लॉट र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्रीमर्त** कल्याणी मान सिंग या फ्लंट क्र.२०३, २रा मजला, पार्किंग क्र.३०, प्लॉट क्र.आर–१२, ओशिवरा यशोदीप कोहौसोलि., ओशिवरा, म्हाडा लेआऊट, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई– क.१९२. रोड क्र.आरएससी-२३. सेक्टर-१ चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ या जागेचे संयक्त मालक आहेत आणि त्यांनी सदर १००१०२, क्षेत्रफळ १०५५ चौ.फु. बिल्टअप अर्थात ९८.० बौ.मी. बिल्टअप या जागेच्या कायदेशीर मालक होत्या आणि खोली भावी खरेदीदारांकडे विक्री व हस्तांत ऱ्यांच्या नावे अनुक्रमांक ३१ ते ३५ अंतर्गत सदस्य भाग नोंदर्ण करण्याचे मान्य केले आहे. क्र.आर-१२/२०३ होते, जे त्यांना सोसायटीद्वारे आणि म्हाड मंडळ/एम.एच.ए.डी. बोर्ड यांच्याद्वारे दिनांक २१.०३.२००३ येथे नोंद असावी की, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाद्वारे प्राप्तकर्ते श्री. शोभित देसाई रोजीच्या वाटपपत्रानसार देण्यात आले होते. जे त्यांनी **श्री** गवंत पांडुरंग देशपांडे व श्री. देवाशिष भगवंत देशपां यांच्या नावे सदर खोलीबाबत वितरीत मळ वाटपपत्र मांच्याकडे दिनांक ११.०२.२०१० रोजीचे दस्तावेज क्र त्यांच्याकडन हरवले /गहाळ झाले आहे. बीडीआर-९/०१६४१/२०१० नुसार नोंद असलेले दिनांक १०.०२.२०१० रोजीच्या विक्री करारनामानुसार विक्री केले जर कोणा व्यक्तीस/बँकेस/वित्तीय संस्थेस सदर **श्री. भगवंत पांडरंग देशपांडे** यांचे ०६.०२.२०२३ रोजी निध खोलीबाबत विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकीहक nले आणि त्यांची पत्नी **श्री. देवाशिष भगवंत देशपांडे** यांचे बक्षीम वहिवार दत्यारी स्वरुपात क्रोणताई प्रापुर्वीच मुंबई येथे ११.०४.१९८७ रोजी निधन झाले, त्यांच्य अधिकार, हक्क, हित किंवा दावा असल्यास त्यांनी पश्चात **श्री. देवाशिष भगवंत देशपांडे** (मुलगा) व <mark>श्रीमर्ती</mark> स्मिता श्रीनाथ अय्यंगार (विवाहीत मुलगी) हे कायदेशी खालील स्वाक्षरीकर्ता यांना लेखी स्वरुपात ारसदार असून सह-मालक म्हणून ५०% शेअर्सचे वापर, प्रार आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सूचना प्रकाशन वासा अधिकार आहे. श्रीमती स्मिता श्रीनाथ अख्यंगा . गांनी त्यांचे अविभाजीत शेअर्स माझे अशील **श्री. देवाशि**ष तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांत संपर्क करावा.

ठिकाण: मुंबई दिनांक: ११.०२.२०२५ रमेशचंद्रा तिवारी (वकील उच्च न्यायालय

**भगवंत देशपांडे** यांच्या नावे मुक्त केले. तेव्हापासून माई

अशील **श्री. देवाशिष भगवंत देशपांडे** यांच्याकडे एकमेव

लिक म्हणून सदर फ्लॅटचा वापर, वहिवाट व ताबा आहे.

ार कोणा व्यक्तीस सदर फ्लॅटबाबत मालकीत्व, तारण

अधिभार, वारसाहक इत्यादी स्वरुपात काही दावा किंव

अधिकार असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सद

वश्यक दस्तावेजांसह लेखी स्वरुपात सदर सूचना प्रका

ारखेपासून **१४ दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तीं

तवा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

**कार्यालय:** १२९, ए-विंग, आपली एकता कोहौसोलि लिला हॉटेलजवळ, नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पर्व)

HERANBA CIN: L24231GJ1992PLC017315

नोंदणीकृत कार्यालय: प्लॉट क्र.१५०४/१५०५/१५०६/१ जीआयडीसी, फेझ-३, वलसाड. वापी-३९६१९५, गुजरात, भारत. कॉर्पोरेट कार्यालय: २रा मजला, ए विंग, फॉर्च्युन अविराही, जैन देरासर रोड, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२, महाराष्ट्र, भारत. ई-मेल:compliance@heranba.com, वेबसाईट:www.heranba.co.in

च्या नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरित कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, १४ फेब्रुवारी** 

२०२५ रोजी **हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेड**च्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. गपढे आम्ही तम्हाला सचित करीत आहोत की. पदसिद्ध व्यक्तीदारे कंपनीच्या प्रतिभतीतील व्यवहाराकरित त्र्यापार खिडकी ०१ ऑक्टोबर, २०२५ पासून अलेखापरक्षित वित्तीय निष्कर्ष घोषणेपासून ४८ तासापर्यं

बंद ठेवली जाईल. तदर माहिती/अद्यायावत माहितीकरिता गुंतवणूकदारांनी कंपनीच्या www.heranba.co.in आणि स्टॉव रक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटला भेट द्यावी

हेरंब इंडस्ट्रीज लिमिटेडकरित सीएस अब्दुल लतिफ कंपनी सचिव व सक्षम अधिकारी ठिकाण: मुंबई

दिनांक: १०.०२.२०२

नमुना क्र.९१ जाहिरातीचा नम्न (पहा नियम १९९(४)) मेटको कलर्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (सदस्यांचे ऐच्छिक कारभार बंद करणे) सभेची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, वरील प्रकरणात अंशदाता/भागधारकांची सभा ०८ मार्च, २०२५ रोजी स.११.००वा. युनिट क्र.८६, ३रा मजला, रत्नज्योत इंडस्ट्रीयल इस्टेट, इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६ येथे होणार आहे. ् अजेंडा:

कंपनी कायदा १९५६ चे कलम ४९६ च्या तरतूदीनुसार परिसमापनाचे प्रक्रिया व प्रक्रिया संदर्भात विहित तपशिल समाविष्ट विहित अहवालासह एकत्रित मागील वर्ष अर्थात **१३ डिसेंबर, २०२३ ते १२ डिसेंबर**, २०२४ दरम्यान कारभार बंद करण्याचे संचालन आणि कारवाई व व्यवहाराचे खाते मांडणे. प्रॉक्सी नमना परिसमपकाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.

सभेत वापरण्यात येणारे प्रॉक्सी हे परिसमापकाकडे ०६ मार्च, २०२५ रोजी स.११.००वा. पर्यंत सादर करणे आवश्यक आहे

आज दिनांकीत ०६ फेब्रुवारी, २०२५ संजय संगानी ॲण्ड कं.करिता

कंपनी सचिव सही/-

मंजय मंगानी (मालक) (परिसमापक)

पत्ता: यनिट क्र.८६. ३रा मजला. रत्नज्योत इंडस्टीयल इस्टेट. इर्ला लेन, विलेपार्ले (प.), मुंबई-४०००५६

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given under the instructions of M/S DREAM KNITS a proprietorship firm by its proprietor Mrs. Pushpalata Easo Joy, who is the resent owner of Gala No. B-205, admeasuring 1040 Sq. Ft. Carpet area, 2nd Floor, in the "B" Building of "Virwani Industrial Premises Co operative Society Ltd.", situated at Western Express Highway, Goregaor (East), Mumbai - 400 063, Plot No. 5 and 6A of the private scheme and Survey No. 20. Hissa No. 7 (part). Survey No.7 part & 8 (part) orresponding C.T.S No. 62/A/1 of Village Dindoshi, Taluka Borivali with Registration District of Mumbai Suburban and holding 5 (Five) Shares of Rs 50/- each, bearing distinctive Nos. 1551 to 1555 (both inclusive), in Share Certificate No.312. The owner is intending to sell the said Gala No. B-205 to

Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said Gala reated by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien succession or in any other manner whatsoever should intimate the same to the ndersigned with sufficient documentary proof within 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that here are no claimants to the said Gala and sale procedure will be completed

Raghavan Aravil Veetil Advocates - High Court Shop No. 38, Ground Floor, Ajanta Square Mall, Off. Market Lane Borivali (West), Mumbai - 400092.

# बजाज फायनान्स लिमिटेड

Place: Mumbai

Date: 11-02-2025

B FINSERV नोंदणीकृत कार्यालयः बजाज ऑटो लिमिटेड कॉम्प्लेक्स, मुंबई-पुणे रोड, आकुर्डी, पुणे-४११०३५ शाखा कार्यालयः बजाज फायनान्स लिमिटेड, सीटीएस क्र.६८१७बी, २रा मजला, मुकंद आयकॉन, सर्व्हें क्र.९८/१. लॉट क.१५७. टिळक रोड. आयर्वेद हॉस्पिटल समोर. अहमदनगर, महाराष्ट्र-४१४००१, **प्राधिकत अधिकाऱ्या**च **गहिती: नाव: वैभव कदम,** ईमेल आयडी: vaibhay.kadam5@bajajfinserv.in, मोबा.क्र.+९ँ१ ९७६६२३१०५४

परिशिष्ट-४-ए (नियम ८(६) मधील तरत्दी पहा)

सरफायसी कायदा २००२ अंतर्गत ई-लिलाव विकी सचना सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा) अंतर्गत स्थावर मालमत्तेची विक्री

बजाज फायनान्स लिमिटेड (बीएफएल) कडे तारण ठेवलेल्या आणि ज्याचा ताबा घेण्यात आला होता त्य खालील प्रतिभत मालमत्तेच्या संदर्भात सर्वसाधारणपणे जनतेला आणि कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता यांना सूचना देण्यात येत आहे, कायद्याच्या तरतुर्दीनुसार बीएफएलच्या प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेले हे कर्ज येथे नमुद . केलेल्या रकमेची आणि पुढील लागू व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींच्या वसुलीसाठी लिलावाद्वारे विकले

बाली वर्णन केलेली प्रतिभूत मालमत्ता जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे आणि जसे आहे जे काही आहे या तत्वानुसार सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स (नियम) च्या नियम क्र.८ च ९ अंतर्गत थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री केली जात आहे. खालीलप्रमाणे तपशीलवार:

# ई-लिलावाचे तपशील

कर्जदाराचे नाव आणि पत्ता	मंगेश प्रकाश तस्टे		
	प्लॉट क्र.३, सब-प्लॉट क्र.२, शिंदे मळा, सावेदी, अहमदनगर-		
	¥ <b>१</b> ४00 <b>१</b> .		
कर्ज खाते क्रमांक	४४१एलएपी०८६९३७८१		
कलम १३(२) अंतर्गत वैधानिक	१२.०७.२०२१ रोजीची सूचना		
मागणी सूचना तारीख व रक्कम	मागणी रक्कम रू. २५,६३,१९६/-		
३१.०१.२०२५ पर्यंतची थकबाकी रक्कम	रू.४४,४९,३७५.७७/ – (रुपये चव्वेचाळीस लाख एकोणपन्नास हज तिनशे पंच्याहत्तर आणि पैसे सत्त्याहत्तर फक्त)		
स्थावर मालमत्तेचे वर्णन	प्लॉट क्र.३, सब-प्लॉट क्र.२, शिंदे मळा, सावेदी, अहमदनगर		
	४१४००१.		
राखीव किंमत रू.मध्ये	₹.३0,१0,000/-		
इरठे	₹.३,0१,000/-		
ई-लिलावाची तारीख आणि वेळ	दि.१०.०३.२०२५ रोजी दु.३.०० ते ५.०० वाजेपर्यंत		
ई-लिलाव पोर्टल	https://bankauctions.in		
इरठे सादर करण्याची शेवटची तारीख	०८.०३.२०२५		
बोली वाढीव रक्कम रू.मध्ये	₹.२५,000/-		
मालमत्ता तपासणी तारीख	दि.१०.०२.२०२५ आणि दि.०८.०३.२०२५ रोजी सकाळी ९.३०		
मालमता तपालणा ताराख			

कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाला तर प्रतिभृत धनको, प्रतिभृत धनकोच्या विवेकबुद्धीन्**सार, खाजगी** कराराद्वारे विक्रीद्वारे सिक्युरिटी इंटरेस्ट लागू करू शकतो. विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तींसाठी, कृपया https://bankauctions.in आणि https://www.bajajfinserv.in/sarfaesi-auction-notices ही लिंक पहा.

दिनांक: ११.०२.२०२५ सही / - प्राधिकत अधिकारी ठिकाण: अहमदनगर बजाज फायनान्स लिमिटेड

# जाहीर सूचना

सीआयएन: L65910MH1993PLC302405 ों**दणीकृत कार्यालय :** ३ रा मजला, ए - ५१४, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई - ४०० ७०१.

ई-मेल : contactus@qgofinance.com / वेबसाइट : www.qgofinance.com / दूर. क्र. : +९१ ८६५७४००७७६ सेबी (एलओडीआर) विनियमन, २०१५ चे विनियमन ४७ (१) (बी)

दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचा सारांश

	बाएसइ काड : ५२८५४५			(रक्कन रु. लाखात)		
अ. क्र.	तप्शील	तिमाहीअखेर (०१.१०.२०२४ ते ३१.१२.२०२४) (अलेखापरीक्षित)	वर्ष ते दिनांक आकडेवारी (०१.०४.२०२४ ते ३१.१२.२०२४) (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२४ रोजी संपलेले गत वर्ष (लेखापरीक्षित)	गत वर्षाची अनुषंगिक तिमाहीअखेर (०१.१०.२०२३ ते ३१.१२.२०२३) (अलेखापरीक्षित)	
8	एकूण उत्पन्न (परिचालनातून महसूल व अन्य उत्पन्न समाविष्ट)	४०८.२५	१२३९.०७	१४०९.४९	३५८.१२	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)	98.00	३१७.७९	३३६.५८	९१.७५	
æ	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	98.00	३१७.७९	३३६.५८	<b>९</b> १.७५	
Х	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	६६.६७	२३०.१७	२६५.३९	६८.७१	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	<b>६</b> ६.६७	<b>२३०.१</b> ७	२६५.३९	६८.७१	
ξ	समभाग भांडवल	६९५.२८	६९५.२८	६९५.२८	६९५.२८	
b	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	_	_	680.08	_	
۷	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)	-	-	-	-	
	(अखंडित व खंडित परिचालनाकरिता)	0.98	३.३१	3.८२	0.99	
	मूलभूत	0.98	३.३१	3.८२	0.99	
	सौम्यीकृत	१.१०	२.३५	3.८२	۷۵.۰	

. वरील निष्कर्षांचे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ चे विनियम ३३, सुधारित याअंतर्गत लेखापरीक्षण समितीद्व पुनरावलोकन करण्यात आले असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. १०.०२२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये त्यांना मंजूरी देण्यात आली आहे अपनीचे वित्तीय निषक्षं हे कंपन्या कावदा, २०१३ च्याअनुच्छेद १३३ अतर्गत विहित भारतीय लेखा मानके सहवाचन कंपा (भारतीय लेखा मानके नियम, २०१५ चे नियम ३ वेळोवेळी सुधारित केल्यासुसार तसेच भारतात सर्वसाधारण पणे स्वीकृत अन्य मानवताप्राप्त लेखा पदती सहवाचन भारतीय ख्रिबर्ट् बॅकेद्वारे (आरबीआय) वेळोवेळी जारी परिपत्रके, मार्गदर्शक सुचना व निर्देश यांच्या अनुपालनांतर्गत तयार करण्यात आले आहेत. धोरणामध्ये

कंपनी वित्तीय व गुंतवणूक क्षेत्रात कार्यरत आहे जो कंपन्या (लेखा मानके) नियम, २०१५ नुसार विहित आयएनडी एएस - १०८ कामकात्र विभागानुस एकल व्यवसाय विभाग आहे.

कंपनीने दि. ३१.१२.२०२४ रोजी संपलेल्या कालावधीदरम्यान कोणतेही कर्ज संपादित केले नाही वा हस्तांतरित केले नाही. त्यानुसार, आरबीआय परिपत्रक आरबीआय/डीओआर/२०२१-२२/८६/डीओआर.एसटीआर.आरर्डसी.५१/२१.०४.०४८/२०२१-२२. दि. २४.०९.२०२१ नसार घोषण लागू असल्याचे मानले जात नाही.

तिमाहीदरम्यान कंपनीने कोणतेही नॉन-कन्व्हर्टिबल अनसीक्यअर्ड डिबेंचर्स वाटप केलेले नाहीत.

दि. ३१.१२.२०२४ पर्यंत बुक केलेले एकूण कर्ज रु. ९८,६४,४९,०८७.०० आहे. दि. ३१.१२.२०२४ रोजीनुसार एकूण थिकत नॉन कन्व्हर्टिबल संचालक मंडळाने त्यांच्या दि. १०.०२.२०२५ रोजी आयोजित सभेमध्ये प्रत्येकी रु. १०.०० दर्शनी मूल्याच्या प्रति समभागाकरिता रु. ०.१

(१.५%) ३ ऱ्या अंतरिम लाभांशाची घोषणा केली आहे. पुढे, १ ला अंतरिम लाभांश दि. २९.०७.२०२४ रोजी प्रत्येकी रु. १०.०० दर्शनी मुल्याच्य प्रति सम्भागाकरिता रु. ०.१५ (१.५%) आणि २ रा अंतरिम लाभांस दि. ०४.११.२०२४ रोजी प्रत्येकी रु. १०.०० दर्शनी मृत्याच्या प्ररि सम्भागाकरिता रु. ०.१५ (१.५%) असा घोषित करण्यात आला होता.

गत कालावधीकरिताची आकडेवारी विद्यमान आकडेवारीशी तुलनायोग्य करण्यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्गठित/पुन:वर्गवारित करण्यात आलेली आहे वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्या आलेल्या तिमाही विनीच निष्कर्याच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही विनीच निष्कर्याचे संपूर्ण प्रारूप बीएसई लिमिटेडची वेबसाइटवर तसेच लिस्टेड कंपनीची वेबसाइट https://agofinance.com/public-announcement वेथे उपलब्ध आहे.

क्युजीओ फायनान्स लिमिटेड करित व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ००१६६५०

दिनांक: १०.०२.२०२५

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ यांच्या समक्ष

यांच्याशी जोडलेले कंपनी योजना अर्ज क्र.सीए (सीएए)/१६२(एमबी)२०२४ कंपनी कायदा, २०१३ च्या बाबतीत - कलम २३० आणि कलम २३२

कंपनी योजना याचिका क्र.सी.पी.(सीएए)/२३(एमबी)२०२५

केमबॉन्ड केमिकल्स लिमिटेडमधील संयुक्त व्यवस्थेच्या बाबतीत (विभाजीत कंपनी / हस्तांतरीती कंपनी / सीसीएल) आणि केमबॉन्ड केमिकल स्पेशालिटीज लिमिटेड (परिणामी कंपनी / सीसीएसएल) आणि केमबॉन्ड क्लीन वॉटर टेक्नॉलॉजीज लिमिटेड (हस्तांतरकर्ता कंपनी क्र.१ किंवा सीसीडब्ल्यूटीएल) आणि केमबॉन्ड मटेरियल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरकर्ता कंपनी क्र. २ किंवा सीएमटीपीएल) आणि फिरोज सेठना प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरकर्ता कंपनी क्र.३ किंवा पीएसपीएल) आणि ग्रामोस

केमिकल्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरकर्ता कंपनी क्र.४ किंवा

#### जीसीआयपीएल) आणि त्यांचे संबंधित भागधारक केमबॉन्ड केमिकल्स लिमिटेड

(सीआयएन: एल२४१००एमएच१९७५पीएलसी०१८२३५) कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार समाविष्ट केलेली कंपनी आणि नोंदणीकृत कार्यालय-प्लॉट क्र.ईएल-७१, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी, महापे. नवी मंबई. महाराष्ट्र. भारत - ४०० ७१०.

....विभाजित कंपनी / हस्तांतरण कंपनी / पहिली याचिकाकर्ता कंपनी केमबॉन्ड केमिकल स्पेशालिटीज लिमिटेड (सीआयएन: यू२०११६एमएच२०२३पीएलसी४१५२८२)

कंपनी कायदा, २०१३ च्या तरतुर्दीनुसार समाविष्ट केलेली कंपनी आणि नोंदणीकृत कार्यालय ईएल-३७, केमबॉन्ड सेंटर, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई <sup>-</sup> ४०० ७१०, महाराष्ट्र, भारत.

...परिणामी कंपनी / दुसरी याचिकाकर्ता कंपनी केमबॉन्ड क्लीन वॉटर टेक्नॉलॉजीज लिमिटेड

(सीआयएन: यू२९२४८एमएच२०१०पीएलसी२०२१२४) कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार समाविष्ट केलेली कंपनी आणि त्याचे नोंदणीकृत कार्यालय ईएल-३७, केमबॉन्ड सेंटर, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई - ४०० ७१०, महाराष्ट्र, भारत येथे आहे.

...हस्तांतरकर्ता कंपनी क्र.१ / तिसरी याचिकाकर्ता कंपनी

केमबॉन्ड मटेरियल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन: यू२४२००एमएच२०००पीटीसी१२५२३१)

कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुदींनुसार समाविष्ट केलेली कंपनी आणि त्याचे नोंदणीकृत कार्यालय ए-७३७/५, टीटीसी एमआयडीसी क्षेत्र, महापे गाव, ठाणे बेलापूर रोड, नवी मुंबई - ४०० ७१०, महाराष्ट्र, भारत येथे आहे.

#### कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार समाविष्ट केलेली कंपनी आणि त्याचे नोंदणीकृत कार्यालय केमबाँड सेंटर, ईएल-७१, एमआयडीसी,

...हस्तांतरकर्ता कंपनी क्र.२/ चौथी याचिकाकर्ता कंपनी

महापे, नवी मुंबई - ४०० ७१०, महाराष्ट्र, भारत ... हस्तांतरणकर्ता कंपनी क्र.३/पाचवी याचिकाकर्ता कंपनी ग्रामोस केमिकल्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन: यू९९९९एमएच१९८५पीटीसी०३५४८६)

(सीआयएन: यू२५२०९एमएच१९७५पीटीसी०१८३९६)

फिरोज सेठना प्रायव्हेट लिमिटेड

कंपनी कायदा, १९५६ च्या तरतुर्दीनुसार समाविष्ट केलेली कंपनी आणि त्याचे नोंदणीकृत कार्यालय केमबाँड सेंटर, ईएल-७१, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई - ४०० ७१०, महाराष्ट्र, भारत

... हस्तांतरणकर्ता कंपनी क्र.४/सहावी याचिकाकर्ता कंपनी ... एकत्रितपणे याचिकाकर्ता कंपनी म्हणून संदर्भित याचिकेच्या सुनावणीची सूचना

येथे सूचना देण्यात येते की, २२ जानेवारी २०२५ च्या आदेशानुसार, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने प्रस्तावित संमिश्र व्यवस्था योजनेच्या मंजुरीच्या विचारासाठी ७ मार्च २०२५ ही अंतिम सुनावणीची तारीख निश्चित केली आहे, ज्यामध्ये विभाजित कंपनीच्या विभाजित उपक्रमाचे परिणामी कंपनीमध्ये (विभाजन), हस्तांतरकर्ता कंपनी क्र. १ चे परिणामी कंपनीमध्ये (एकत्रीकरण - १) एकत्रीकरण आणि त्यानुसार, हस्तांतरकर्ता कंपनी क्र. २, हस्तांतरकर्ता कंपनी क्र. ३ आणि हस्तांतरकर्ता कंपनी क्र.४ (एकत्रितपणे हस्तांतरकर्ता कंपन्या म्हणून परिभाषित) हस्तांतरण कंपनीमध्ये (एकत्रीकरण - २) (संमिश्र व्यवस्था योजना, संमिश्र योजना) एकत्रीकरण करण्याची तरतूद आहे.

सदर याचिकेला पाठिंबा किंवा विरोध करू इच्छिणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने खाली दिलेल्या पत्यावर याचिकाकर्त्यांच्या कंपनीच्या विकलाला त्याच्या/तिच्या किंवा त्याच्या/तिच्या विकलाच्या स्वाक्षरीसह, त्याचे/तिचे नाव आणि पत्ता असलेली सूचना पाठवावी, जेणेकरून याचिकाकर्त्यांच्या विकलापर्यंत याचिकेच्या सुनावणीसाठी निश्चित केलेल्या तारखेच्या दोन दिवस आधी पोहोचेल.

जेव्हा तो/ती सदर याचिकेला विरोध करू इच्छित असेल, तेव्हा त्याच्या/तिच्या शपथपत्राच्या प्रतीसह विरोधाचे कारण अशा सूचनेसोबत सादर केले जाईल. याचिकेच्या प्रती खाली स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीकडून कोणत्याही व्यक्तीला विहित शुल्क भरून दिल्या जातील.

> संजय उदेशी अँड कंपनी याचिकाकर्त्या कंपन्यांचे वकील

४०२/बी, विकास इमारत, वरचा मजला,

एन.जी.एन. वैद्य स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१ **दिनांक:** ७ फेब्रुवारी २०२५

**मुख्य कार्यालय** – ए. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, **रुही.पी. चांदवडकर** यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई– ४०० ०६३ येथे छापून ए. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ प्लॉट नं.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९१२७६, ०२८-२८६९७६४५/४७, ०९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेख याधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी. एन. शिंदे, कायदेविषयक सङ्घागार - अंड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@radiffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeeppews@gmail.com.